

आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी  
संस्थामार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित  
आश्रमशाळांना देण्यात आलेल्या अतिरिक्त  
तुकड्यांना वर्षनिहाय नैसर्गिक तुकडी वाढ  
मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: अआशा-२०१४/प्र.क्र. १२० /का.११  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा, राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२  
तारीख : ९ सप्टेंबर, २०१४

वाचा :

१. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.१०२/ कार्यासन-१३,  
दिनांक २ ऑगस्ट, २००८
२. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.अआशा-१०९९/प्र.क्र.२/९९/ कार्यासन- ११,  
दिनांक १/२/१९९९.
३. शासन शुध्दीपत्रक्र, आदिवासी विकास विभाग. क्र.अआशा-१०९९/प्र.क्र.१३६/९९/ का.११, दि.  
१ फेब्रुवारी, २०००
४. बालंकाचा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९
५. शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र.न्यायप्र-२०१३/(३१२/२०१३)/टिएनटि-१,  
दिनांक.०२/०१/२०१४ मध्ये नमुद रिट याचिका क्र ९५/२०१० मधील सर्वोच्च न्यायालयाचे  
आदेश
६. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र:  
अआशा २०१२/प्र.क्र.९०/का.७(१), दिनांक १२/०७/२०१२
७. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.अआशा-२०१२/प्र.क्र.१०७/कार्यासन- ११,  
दिनांक २४/०१/२०१४.
८. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र:-अआशा  
२०१४/प्र.क्र.२१/का.७(१), दिनांक १०/०७/२०१४

### प्रस्तावना —

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने शासनाने सन १९७२-७३ पासून “आश्रमशाळा समूह योजना” सुरू केली आहे. या योजनेतर्गत राज्यात ५५२ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. ज्या अनुदानित आश्रमशाळेच्या परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा अनुदानित आश्रमशाळांसाठी २०० कायम स्वरुपी अतिरिक्त तुकड्या व त्यानुषंगाने होणारी पदनिर्मितीस उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून त्यानुषंगाने राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित आश्रमशाळांना सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापर्यंत वाटप करण्यात आलेले अतिरिक्त तुकड्यांपैकी ९३ अतिरिक्त तुकड्यांमध्ये होणा-या नैसर्गिक वाढीच्या अनुषंगाने दि.२४ जाने, २०१४ च्या शासन निर्णयान्वये सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापर्यंत एकूण १३७ तुकड्यांना नैसर्गिक वाढीने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर अतिरिक्त तुकड्यांना पुढे सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षापर्यंत नैसर्गिक तुकडी वाढ मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. तसेच आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्या संदर्भ क्र.६ येथिल दि.१२/०७/२०१२ प्रस्तावातील १० आश्रमशाळांना, दिनांक ३ ते ५ आक्टो, २०११ रोजी जिल्हाधिका-यांमार्फत झालेल्या पटपडताळणीमध्ये ८०% पेक्षा कमी विद्यार्थी उपस्थिती असल्याने सदर आश्रमशाळांना मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त तुकड्यांना नैसर्गिक वाढ देण्यात आलेली नव्हती. सदर आश्रमशाळांची २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात विभागामार्फत झालेल्या अचानक तपासणी तपासणीमध्ये ८०% पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या ०८ पात्र आश्रमशाळांना सन २०१०-११ ते २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील नैसर्गिक तुकडीवाढी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

### **शासन निर्णय :**

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित आश्रमशाळांना वाटप करण्यात आलेल्या अतिरिक्त तुकड्यांना सोबत जोडलेल्या परिशिष्ट- “अ” व “ब” प्रमाणे वर्षनिहाय नैसर्गिक तुकडी वाढ मंजूर करण्यात येत आहे.

२. सदर नैसर्गिक तुकडी वाढीमुळे प्राथमिक विभागात ७४ व माध्यमिक विभागात २२ अशा एकूण ९६ तुकड्या नव्याने निर्माण होत असून आकृतीबंधानुसार एका तुकडीसाठी १ शिक्षकाचे पद याप्रमाणे

प्राथमिक विभागात ७४ व माध्यमिक विभागात २२ शिक्षकांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भ क्र. २ व ३ च्या शासननिर्णयातील तरतुदीनुसार आश्रमशाळेतील एका तुकडीत ४० निवासी व १० बहिस्थ विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक अतिरिक्त तुकडीसाठी अधिकतम ४० विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत ३८४० निवासी विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानासाठी रु.३४५.६० लक्ष खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच वसतिगृह विभागाच्या शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पदाच्या एकूण वेतनाच्या ८ % व शाळा विभागाच्या शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पदाच्या एकूण वेतनाच्या १२ % असे आकस्मिक खर्च अनुदान मंजूर करण्यात येत आहे.

४. राज्यातील अनुदानित आश्रमशाळांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्रमशाळा संहिता व शासनाने व आयुक्त, आदिवासी विकास, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे संस्थांवर बंधनकारक आहे.

५. सदर अतिरिक्त तुकड्यांच्या नैसर्गिक वाढीस अनुमती देण्यापूर्वी मंजूर केलेल्या अतिरिक्त तुकड्या पुढे सुरु असल्याची संबंधित अपर आयुक्तांनी खातरजमा करावी.

६. ज्या अनुदानित आश्रमशाळांना अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या अनुदानित आश्रमशाळांतील एकूण शिक्षक/शिक्षकेत्तर मंजूर पदांपैकी जी पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी.

७. बालकाचा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे संस्थेवर बंधनकारक राहिल. तसेच संदर्भ क्र.५ च्या पत्रात नमूद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करण्यात यावे.

८. सदर बाबीवर होणारा खर्च जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत अनुदानित आश्रमशाळांसाठी उपलब्ध असलेल्या नियत व्ययातून भागविण्यात यावा.

९. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त बाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.

१०. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६६४/व्यय-१४ , दि. १९/०८/२०१४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९०९१७५५५९६३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अ. कों. आहिरे )

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव ,मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
३. मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री (आ.वि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.राज्यमंत्री (आ.वि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१०. संचालक, प्राथमिक शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. संचालक, माध्यमिक शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. संचालक, उच्च शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. सदस्य सचिव तथा राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड , मुंबई-४
१४. विभागीय शिक्षण संचालक, नाशिक/पुणे/औरंगाबाद/नागपूर

१५. संचालक, सर्व शिक्षा अभियान संचलनालय, महाराष्ट्र राज्य, चर्नीरोड, मुंबई
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १ / २ मुंबई/ नागपूर
१७. महालेखापाल (लेखा परीक्षा ), महाराष्ट्र - १ / २ मुंबई/ नागपूर
१८. संचालक, लेखा व कोषागरे संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१९. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगाव/ठाणे/यवतमाळ/  
अमरावती/ नागपूर/गोंदिया/गडचिरोली.
२०. संबंधित स्वयंसेवी संस्था (परिशिष्ट- अ व ब नुसार).
२१. निवडनस्ती (का-११)


**नैसर्गिक तुकडीवाढ (आश्रमशाळा निहाय यादी)**

**परिशिष्ट-अ**

अ.क्र	संस्थेचे नांव	आश्रम शाळेचे नांव	अतिरिक्त तुकडी मंजूर करण्याचे वर्ष	मंजूर करण्यात आलेली इयत्ता	सन २०१२-१३ मधील नैसर्गीक वाढ	सन २०१३-१४ मधील नैसर्गीक वाढ	सन २०१४-१५ मधील नैसर्गीक वाढ	अति.तुकडी वरील नैसर्गीक वाढी मुळे निर्माण करावयाची पदे	
								प्राथमिक	माध्यमिक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	आदर्श समता प्रसारक मंडळ, अलंगुण ता.सुरगाणा	अलंगुण ता.सुरगाणा	जुलै.०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
२	आदर्श समता प्रसारक मंडळ, अलंगुण ता.सुरगाणा	चिचला ता.सुरगाणा	जुलै.०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
३	विद्यानंद बहुउद्देशिय ग्रामीण सेवा मंडळ, सनफुले ता.चोपडा	सनफुले ता.चोपडा	जुलै.०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
४	सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, सतखेडा ता.धरणगांव जि.जळगांव	सतखेडा ता. धरणगांव	जुलै.०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
५	चिंतामणी एज्युकेशन सोसायटी पिंपळे बु.॥ ता.अमळनेर	पिंपळे ता. अमळनेर	जुलै.०९	१ ली व २ री	५ वी	६ वी	७ वी	२	०
६	शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळी प्र.दे. ता.चाळीसगांव	देवळी ता. चाळीसगांव	--,--	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
७	श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, भोकरदन जि.जालना	जळगांव (सपकाळ) ता.भोकरदन	जुलै. ०९	१ ली	४ री	५ वी	६ वी	२	०
८	आदिवासी विद्या विकास सेवा मंडळ, पिंपळगांव खुा तर.साक्री	पिंपळगांव खुर्द ता.साक्री	जुलै. ०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
९	खान्देश कन्या स्व.स्मिता पाटील शैक्ष.सेवा सोसा. शिरपूर जि.धुळे	जळोद ता. शिरपूर	जुलै. ०९	१ ली व २ री	५ वि	६ वी	७ वी	२	०
१०	महादेव आदिवासी विकास मंडळ दोंदवाडे ता.शिरपूर जि.धुळे	अनरडम ता. शिरपूर	जुलै. ०९	१ ली ते ३ री	६ वी	७ वी		१	०
११	सावीत्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कळमसरे ता.शिरपूर	वासडी ता. शिरपूर	जुलै. ०९	१ ली व २ री	५ वी	६ वी	७ वी	२	०
१२	उज्वल शिक्षण संस्था, अमरावती शाखा, मनवेल ता.यावल	मनवेल ता. यावल	--,--	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
१३	पाराशरी विद्या प्रसारक संस्था, मुखेड ता.निफाड जि.नाशिक	मुखेड ता.निफाड	२००९-१०	१ ली व १० वी	४ थी	५ वी	६ वी	२	०
१४	महात्मा फुले मागासवर्गीय कल्याणकारी मंडळ, तुळजापूर (रेल्वे) ता.सेलू जि.वर्धा	वडगाव ता. सेलू	२०१०-११ व ११-१२	५ वी व ८ वी	७ वी व ९ वी	१० वी		०	१
१५	जन जागृती शिक्षण संस्था, देवलगांव ता.अर्जुनीमोर जि.गोंदिया	देवलगांव ता. अर्जुनीमोर	२०१०-११ व ११-१२	५ वी व ८ वी	७ वी व ९ वी	१० वी		०	१
१६	जन जागृती शिक्षण संस्था, देवलगांव ता.अर्जुनीमोर जि.गोंदिया	केशोरी जि.गोंदिया	२०१०-११ व ११-१२	५ वी व ८ वी	७ वी व ९ वी	१० वी		०	१
१७	शिवशक्ती ग्रामविकास शिक्षण संस्था, ताहाराबाद ता.बागलाण	बाभुळणे ता.बागलाण	२०११-१२	१ ली	२ री	३ री	४ री	२	०
१८	जनता शिक्षण संस्था, सिरगांवबांध ता.अर्जुनीमोर जि.गोंदिया	सिरगांवबांध ता.अर्जुनीमोर	२०११-१२	५ वी व ८ वी	६ वी व ९ वी	७ वी व १० वी		१	१
१९	खान्देश कन्या स्वर्गवासी स्मिता पाटील शैक्ष.सेवा शिरपूर जि.धुळे	जळोद ता.शिरपूर	२०११-१२	८ वी	९ वी	१० वी		०	१
२०	श्री.साईनाथ शिक्षण संस्था, प्रतापपूर ता.तळोदा	आहवा ता. तळोदा	२०११-१२	१ ली ते ५ वी	६ वी	७ वी		१	०
२१	कै.तात्यासाहेब रु.फ.पाटील शिक्षण मंडळ,देवगांव जि.जळगांव	बोळेतांडा ता.पारोळा	२०११-१२	१ ली	२ री	३ री	४ थी	२	०
२२	श्रीम.लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळ,मोरचंडी ता.उमरखेड जि.यवतमाळ	ढाणकी (दगडथर)	२०११-१२	५ वी व ८ वी	६ वी व ९ वी	७ वी व १० वी		१	१

कायदा अखिरी  
अखिरी विकसित विभाग  
प्रसारक, मुंबई ४०० ०३२


अ.क्र	संस्थेचे नांव	आश्रम शाळेचे नांव	अतिरिक्त तुकडी मंजूर करण्याचे वर्ष	मंजूर करण्यात आलेली इयत्ता	सन २०१२-१३ मधील नैसर्गिक वाढ	सन २०१३-१४ मधील नैसर्गिक वाढ	सन २०१४-१५ मधील नैसर्गिक वाढ	अति.तुकडी वरील नैसर्गिक वाढी मुळे निर्माण करावयाची पदे	
								प्राथमिक	माध्यमिक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३	आदिवासी बहुउद्देशिय संस्था, वडफळी ता.नवापूर जि.नंदुरबार	वडफळी ता.नवापूर	२०११-१२	५ वी ८ वी	६ वी ९ वी	७ वी १० वी		१	१
२४	पंडीत दिनदयाळ उपाध्य शिक्षण प्रसारकमंडळ,गुढे जि.जळगांव मंडळ,गुढे	गुढे ता.भडगांव	२०१०-११	२ री	४ थी	५ वी	६ वी	२	०
२५	पद्मश्री अणासाहेब जाधव भारतीय समाज उन्नतीमंडळ भिवंडी जि.ठाणे	कामण ता.वसई	२०११-१२	८ वी	९ वी	१० वी		०	१
२६	आदिवासी देवमोगरा एज्यु.सो. नटावद ता.जि. नंदुरबार	पावलाता. ता. नंदुरबार	जुलै, ०९	१ ली, २ री व ८ वी	५ वी	६ वी	७ वी	२	०
२७	जय तुळजाभवानी बहु.शिक्षण संस्था, चाळीसगांव जि.जळगांव	मेहुणबारे ता. चाळीसगांव	जुलै, ०९	१ ली	४ थी	५ वी	६ वी	२	०
२८	सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धूळे	मौजे अक्राणी ता.धडगांव	२०१०-११	१ ली ५ वी, ८ वी	३ री, ७ वी, १० वी	४ थी	०	१	०
२९	वाणगांव एज्युकेशन सोसायटी, वाणगांव ता. डहाणू जि.ठाणे	साखरे ता.डहाणू	२०१३-१४	५ वी, ८ वी	०	०	६ वी ९ वी	१	१
३०	आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था नवापूर	मौजे नवागाव ता.नवापूर जि.नंदुरबार	२०१३-१४	५ वी, ११ वी व १२ वी			६ वी	१	
३१	आदिवासी ज्ञानपिठ धूळे	मौजे दापूर ता.नवापूर जि.नंदुरबार	२०१३-१४	५ वी, ६ वी			६ वी ९ वी	१	१
३२	कपालेश्वर शिक्षण संस्था, सटाणा	पठाव दिंगर	२०१३-१४	५ वी			६ वी	१	०
३३	.. श्री विद्या विकास संस्था, वाण्याविहिर ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार	मौजे पंचरीदेव	२०१३-१४	२ री ते ९ वी			१० वी		१
३४	महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था, जयनगर, ता.शहादा जि.नंदुरबार	मौजे महिरावणी ता.जि.नाशिक	२०१३-१४	५ वी, ६ वी			६ वी ९ वी	१	१
३५	शिक्षण प्रसारक मंडळ, जि.ठाणे	मौजे सानशेत जि.ठाणे	२०१३-१४	५ वी, ६ वी			६ वी ९ वी	१	१
३६	दुर्गामाता शिक्षण संस्था	मौजे चिंचोली	२०१३-१४	६ वी			९ वी	०	१
								४६	१४

  
 अधिकाारी  
 आदिवासी विकास विभाग  
 नंदुरबार, मुंबई ४०० ०३२

**नैसर्गिक तुकडीवाढ (आश्रमशाळा निहाय यादी)**

**परिशिष्ट-ब**

अ.क्र	संस्थेचे नांव	आश्रम शाळेचे नांव	अतिरिक्त तुकडी मंजूर करण्याचे वर्ष	मंजूर करण्यात आलेली इयत्ता	सन २०१०-११ मधील नैसर्गीक वाढ	सन २०११-१२ मधील नैसर्गीक वाढ	सन २०१२-१३ मधील नैसर्गीक वाढ	सन २०१३-१४ मधील नैसर्गीक वाढ	सन २०१४-१५ मधील नैसर्गीक वाढ	नैसर्गिक वाढीच्या एकूण तुकड्याची संख्या	
										प्राथमिक	माध्यमिक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर जि.धुळे	रोहिणी ता.शिरपूर	जुलै, ०९	१ ली	२ री	३ री				५	०
२	मुक्ताईनगर एज्यु.सोसायटी, जळगांव	धानोरा ता.चोपडा	जुलै, ०९	१ ली	२ री	३ री	४ थी	५ वी	६ वी	५	०
३	मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था, पुसद जि.यवतमाळ	भरसुल ता. पुसद	जुलै, ०९	५ वी	६ वी	७ वी				२	०
४	ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, गोमणी रोड यवतमाळ	बाणगांव ता.नेर	२००९-१०	५ वी	६ वी	७ वी				२	२
५	जय दुर्गामाता शैक्ष.सामा.संस्था, बोरगांव ता.धरणगांव (जळगांव)	रिंगणगांव ता.एरंडोल	२००९-१०	८ वी	९ वी	१० वी					
६	ग्रामोद्धार विद्या प्रसारक शिक्षण संस्था, हिंगणा जि.नागपूर	उखळी ता. हिंगणा	२०१०-११ व ११-१२	५ वी	६ वी	७ वी				२	२
७	बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वनसडी ता.कोरपणा जि.चंद्रपूर	सरडापार ता.सिंदेवाही	२०१०-११ व ११-१२	५ वी	६ वी	७ वी				२	२
८	स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पिंपळनेर ता.साक्री	कुसूंबा ता.जि.धुळे	२००९-१०	१ ली, ५ वी, ८ वी	२ री व ६ वी	३ री व ७ वी	४ थी			५	२
										२८	८

  
**कार्यालयीन अधिकारी**  
**अतिरिक्त शिक्षण विभाग**  
**कोरपणा, जुलै २००९-१०**